

**वर्गणीदारांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात  
रक्कम नियमापेक्षा कमी जमा होत असल्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन**

ग्राम विकास व जलसंधारण विभाग,  
शासन परिपत्रक क्र.भनिनि २००९/प्र.क्र.५/आस्था-११  
मंत्रालय, मुंबई-४०००३२.  
दिनांक:- २ मार्च, २००९.

**शासन परिपत्रक:-**


महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम ८ (ब) मधील तरतुदीनुसार प्रत्येक भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराने एकूण वेतनाच्या कमीत-कमी ६% दराने भविष्य निर्वाह निधी वर्गणीची रक्कम खात्यात जमा करणे जरूरीचे आहे. या बाबत यापूर्वीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि सदरची रक्कम एकूण वेतनाच्या ६% दरापेक्षा कमी दराने जमा करण्यात येत असल्याचे महालेखाकार नागपूर यांनी शासनाच्या निदर्शनास आणले आहे.

२. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या या कृतीमुळे महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमातील तरतुदींचे उल्लंखन होत आहे. या नियमांचे पालन करण्याची भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची जबाबदारी आहेच परंतु सदर नियमांचे पालन होत आहे किंवा नाही. हे पाहण्याची आहरण व संवितरण अधिका-यांची ही जबाबदारी आहे.

३. सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम क्र.८ (ब) मधील तरतुदींचे अनुपालन करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना घ्याव्यात तसेच उपरोक्त सूचनांचे प्रत्येक कार्यालय/विभाग प्रमुखानी काटेकोरपणे पालन करावे.

४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याच्या संगणक संकेतांक २००९०३०२१६२६१७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशावरून व नावाने,

  
२१/३/०९  
(राजेंद्र वाघ)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) सर्व विभागीय आयुक्त.
- २) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- ३) सर्व मुख्य व लेखा अधिकारी, जिल्हा परिषदा.
- ४) अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग (१३-अ), मंत्रालय, मुंबई.
- ५) निवड नस्ती, आस्था-११.